

राज्यातील विविध न्यायालयात खटला दाखल करण्यासाठी मंजूरी देण्याच्या सक्षम अधिकाऱ्यांची साक्ष नोंदविण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सींगचा वापर करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

विधी व न्याय विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: संकिर्ण-५९१४/(१६९)/का-१४

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : १६ जून, २०१४.

परिपत्रक

राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातील गुन्ह्यासंदर्भात या कायद्यातील कलम १९ अन्वये तसेच लोकसेवकाने त्याचे कार्यालयीन काम करीत असताना केलेल्या अन्य गुन्ह्यांसाठी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १९७ अन्वये, आरोपी लोकसेवक यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांकडून मंजूरी आदेश घेतला जातो. अशा प्रकारच्या खटल्याची सुनावणी सुरु झाल्यानंतर सक्षम अधिकाऱ्यांस मंजूरी आदेशासंदर्भात साक्षीदार म्हणून तपासले जाते. सर्वसाधारणपणे असे सक्षम अधिकारी शासनाच्या अतिमहत्वाच्या जबाबदारीच्या पदावर कार्यरत असतात. अनेकदा अशा अधिकाऱ्यांना साक्ष देण्यासाठी राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणच्या न्यायालयात प्रत्यक्ष बोलाविले जाते. अशा प्रसंगी संबंधीत अधिकाऱ्यांची ते कार्यरत असलेल्या कार्यालयातील अनुपस्थिती अनेक प्रशासकीय अडचणी निर्माण करते. त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे त्यांना अनेकदा न्यायालयात हजर राहणे अडचणीचे असते. परिणामी खटल्याचे कामकाज लांबते. या सर्व अडचणी तसेच अशा अधिकाऱ्यांच्या पुराव्याच्या स्वरूपाचा विचार करता त्यांची साक्ष दृकश्राव्य माध्यमाद्वारे (Video Conferencing) नोंदविणे अधिक हितकारक व खटला विनाविलंब चालविण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

सबब, अशा प्रकारच्या खटल्यात सक्षम अधिकाऱ्यांची साक्ष दृकश्राव्य (Video Conferencing) माध्यमाद्वारे नोंदविणेबाबत सर्व अभियोक्त्यांना या परिपत्रकान्वये सूचना देण्यात येत आहेत. यासंदर्भात खटल्याचे कामकाज चालविणाऱ्या अभियोक्त्यांनी संबंधित सक्षम अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क

साधून त्यांच्याकडून दृकश्राव्य माध्यमाद्वारे साक्ष नोंदणेकामी तारीख व वेळ निश्चित करून घ्यावी व तशी विनंती मा. न्यायालयास करण्यात यावी. मा. न्यायालयाच्या मान्यतेनुसार संबंधित सक्षम अधिकाऱ्यास त्याबाबत स्पष्टपणे कळविण्यात यावे. या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करावे.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०६२११२०००८५८१२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(व्ही.जी.बिष्ट)

शासनाचे सह सचिव

प्रत,

१. मा.महाधिवक्ता, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
२. सर्व अ.मु.स. / प्र.स. / सचिव, मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई
३. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
४. सर्व विभागीय आयुक्त,
५. सर्व जिल्हाधिकारी,
६. सर्व पोलीस आयुक्त,
७. सर्व जिल्हा पोलीस अधिक्षक,
८. सर्व जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता,
९. सरकारी वकील, (अपिल शाखा)/ (मूळ शाखा)/ (रिट सेल), उच्च न्यायालय, मुंबई
१०. सरकारी वकील, उच्च न्यायालय मुंबई खंडपिठ औरंगाबाद / नागपूर
११. मा.राज्यमंत्री (विधी) यांचे स्वीय सहाय्यक
१२. मा.मुख्य सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहाय्यक,
१३. कार्यासन -७ (संकेतस्थळावर दर्शविण्याकरिता अग्रेषित)/ “अ”, ”ई” व “म” शाखा
१४. निवडनस्ती.